

APL/SEC/15/581

23rd January, 2018

BSE Limited
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
25th Floor, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001
Scrip Code: 500820

The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1,
Block G, Bandra – Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai – 400 051
Symbol: ASIANPAINT

Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”)

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2017 published in the following newspapers today:

- i. All India Edition of Business Standard;
- ii. Mumbai Edition of The Free Press Journal;
- iii. Mumbai Edition of Navshakti; and
- iv. Maharashtra Edition of Punyanagri.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For **ASIAN PAINTS LIMITED**



AUTHORISED SIGNATORY



Hotels see a double-digit tariff growth after 9 years


AJAY MODI
New Delhi, 22 January

A double-digit tariff growth, the first after a nine-year gap, is welcoming branded hotels in 2018. Hotels have been able to negotiate a tariff increase of up to 15 per cent in their contracts with corporate clients for the calendar year 2018. Corporate clients form more than half of the business for most branded hotels, especially in cities.

"Hotels have successfully negotiated better rates for 2018 with the corporate clients. Based on the negotiation, most hotels are budgeting for an increase of 10-15 per cent in tariffs this year. The last year was a story of occupancy growth and 2018 is going to be about rates. In the last few years, the rate increase had not been to our expectation and there were periods of no increase at all," said Raj Rana, chief executive officer (South Asia) at Carlson Rezidor, which operates 89 hotels in the country under brands such as Radisson and Park Plaza.

Increase in new supplies that came up in most markets had pulled down occupancy levels at hotels, making them struggle to pass on a tariff increase. A gradual stabilisation of new supplies led to better occupancy rates.

Occupancies have expanded



BOOKING A GOOD FUTURE

A gradual stabilisation of new supplies led to better occupancy rates

Occupancies have expanded for four consecutive years and hit a nine-yr high of 65% in FY17

Occupancies continue to rise further in FY18

Rising spending power coupled with the proliferation of low-cost carriers has enabled increased domestic travel

Industry is said to have entered a new phase of strong upturn that may last for a few years

ed for four consecutive years and hit a nine-year high of 65 per cent in FY17. Occupancies continue to rise further in FY18 and the industry is said to have entered a new phase of strong upturn that may last for a few years.

Rana said hotels are shifting from a "pure head in bed approach" to an earning optimisation strategy as supplies have seen an orderly absorption

in the market.

Hospitality consulting firm Hotelivate expects tariffs will go up by double digits across most markets this year. "Occupancy growth has improved as demand outpaced supply in most Indian markets. The uptrend is strong at the moment and tariff hikes are natural now. We expect a double-digit improvement in tariff in 2018," said Achin Khanna, managing

partner (strategic advisory) at Hotelivate.

Scripts of top listed hotel companies have already started reacting. The share price of Indian Hotels Company, which runs hotels under the Taj brand, hit a 10-year high of ₹152.65 on the BSE on January 18. The scrip of EIH, which runs the Oberoi chain of hotels, hit a new high of ₹232 on January 16.

Vivek Bhalla, regional vice-

president (South West Asia) at IHG, said the company expects a tariff growth this year. "The rate growth for contracted accounts will be in line with market expectations. We anticipate a stronger growth than previous years," he said. The company, which operates 30 hotels in India under brands like Intercontinental and Holiday Inn, said it saw occupancies of 80-90 per cent in tier I cities during 2017, showing a strong year-on-year growth.

Rising spending power coupled with the proliferation of low-cost carriers has enabled increased domestic travel.

"Though a large portion of domestic demand originates from commercial activity, an increasing number of Indians are also travelling for leisure purposes giving domestic consumption a boost," said Bhalla.

Vikramjit Singh, president, Lemon Tree Hotels, said supply has grown lower than demand in the recent years. Citing the Horwath HTL report, he said that while supply grew at 8.4 per cent between FY14 and FY17, demand has grown at 13.7 per cent. In the same period, average industry occupancy moved up to 65 per cent from 58 per cent. "This demand-supply equation, skewed towards high demand, is expected to continue," he said.


DOMESTIC AIR TRAFFIC CROSSED 100 MN IN 2017



Domestic air traffic surged 17.4 per cent to cross the 100-million mark in 2017, a first for Indian skies. Low fares, addition of new flights and economic growth have induced air travel in the country that has recorded double-digit passenger growth for 40 consecutive months.

Last month, airlines flew 11.2 million passengers, 17.8 per cent more than the same period in 2016. The load factor in 2017 was 86.1 per cent as against 83.9 per cent in 2016.

PASSENGERS FLOWN (million)



Data covers passengers flown on scheduled flights
Source: Directorate General of Civil Aviation
COMPILED BY ANEESH PHADNIS

Padmaavat: Karni Sena open to film screening ahead of release

PRESS TRUST OF INDIA
Jaipur/Bhopal/Mumbai/New Delhi, 22 January

Protests against Sanjay Leela Bhansali's *Padmaavat* rocked states, such as Rajasthan, Uttar Pradesh and Madhya Pradesh, even as the protesting Karni Sena indicated willingness to watch the film ahead of its scheduled release on Thursday.

The Supreme Court also agreed to hear on Tuesday the pleas of the Rajasthan and Madhya Pradesh governments, seeking recall of its January 18 orders allowing screening of the flick.

"List the applications for hearing tomorrow (on Tuesday)," a Bench of Chief Justice Dipak Misra and judges A M Khanwilkar and D Y Chandrachud said when counsel for both states mentioned the interim applications seeking modification of the order that allowed screening.

Harish Salve, appearing for movie producer Viacom 18, opposed urgent hearing on the pleas, saying it was "unfortunate" the way things were happening despite the apex court order.

Two bodies — Shree Rashtriya Rajput Karni Sena and Akhil Bharatiya Kshatriya Mahasabha — also moved the apex court, seeking their impleadment as parties opposing its release.

Pleas on Loya's death serious, but don't cast aspersions: SC

The Supreme Court on Monday dubbed the issues raised in the pleas relating to the death of judge B H Loya as "serious", but castigated a senior lawyer for taking the name of Bharatiya Janata Party (BJP) President Amit Shah in the case.

The apex court, which decided to look into "all documents with utmost seriousness" connected with the death of Loya, who was trying the Sohrabuddin Sheikh fake

encounter case, also took umbrage at senior advocate Indira Jaising, who during the hearing inferred a possible future order the court might gag the media in the case.

A Bench headed by Chief Justice of India (CJI) Dipak Misra, hearing two public interest suits on Loya's death in 2014, transferred to itself the two other petitions pending at Nagpur and Mumbai Benches of the Bombay High Court.

The Bench, also comprising judges A M Khanwilkar and D Y Chandrachud, restrained all high courts from entertaining any petition relating to Loya's death.

Loya allegedly died of cardiac arrest in Nagpur on December 1, 2014, when he had gone to attend the wedding of a colleague's daughter.

The Bench asked the parties to catalogue all documents relating to Loya's death not filed

so far and submit these for its perusal on February 2, the next date of hearing. "We must look into all documents with utmost seriousness," it said.

The Bench got irked when senior advocate Dushyant Dave, appearing for a Mumbai lawyers' body which had filed a suit in the high court there, took the name of Amit Shah during the hearing, alleging that everything had been done to protect him (Shah). PTI

बैंक ऑफ बड़ोदा Bank of Baroda
India's International Bank

www.bankofbaroda.co.in

REQUEST FOR PROPOSAL

Bank of Baroda invites Proposal for "Selection of Service Provider for providing Annual Maintenance Service for Cisco Assets (Routers and Switches)".

Details are available under Tenders section on Bank's website: www.bankofbaroda.co.in and also available on <https://bobtenders.abcpocore.com>

"Addendum", if any, shall be issued on Bank's website under tenders section & on <https://bobtenders.abcpocore.com>. Bidder should refer the same before final submission of the proposal.

Last date for submission of the above proposal will be 14-Feb-2018 by 02:00 PM.

Place: Mumbai
Date: 23-01-2018

General Manager
(CTO & Head - IT Projects & CRM)

बैंक ऑफ बड़ोदा Bank of Baroda
India's International Bank

www.bankofbaroda.co.in

REQUEST FOR BID

Bank of Baroda invites "Request for Bid for sale of Bank of Baroda's stake in National Stock Exchange of India Ltd. (NSE)" vide invitation document reference no. BCC: TREASURY: NSE: 002 dated 20.01.2018.

RFB document containing complete details is available under the section "Tenders" on the Bank's website: www.bankofbaroda.co.in

"Addendum", if any, shall be published on Bank's website only. All bidders are requested to visit Bank's website regularly in their own interest till last day of submission.

Last date for submission of above RFB is 02-Feb-2018 upto 3:00 p.m.

Place: Mumbai
Date: 23-01-2018

Head - Treasury & Global Markets

asianpaints

Asian Paints Limited
Regd. Office: 6A Shantinagar, Santacruz (E), Mumbai-400 055
Tel. No.: (022) 6218 1000 | Fax No.: (022) 6218 1111 | Website: www.asianpaints.com
Email: investor.relations@asianpaints.com | CIN : L24220MH1945PLC004598

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2017

| Sr. No. | Particulars | STANDALONE (₹ in Crores) | | | | |
|---------|------------------------------------------------------------------|--------------------------|--------------------|--------------------|--------------------|--------------------|
| | | Quarter Ended | | Nine Months Ended | | Year Ended |
| | | 31.12.2017 Audited | 31.12.2016 Audited | 31.12.2017 Audited | 31.12.2016 Audited | 31.03.2017 Audited |
| 1 | Total income from operations (Refer Note 3) | 3,655.79 | 3,689.69 | 11,002.54 | 10,814.19 | 14,661.33 |
| 2 | Net Profit for the period (before exceptional items) | 803.12 | 644.15 | 2,108.11 | 2,013.40 | 2,658.05 |
| 3 | Net Profit for the period before tax | 803.12 | 644.15 | 2,108.11 | 2,013.40 | 2,658.05 |
| 4 | Net Profit for the period after tax | 528.97 | 425.83 | 1,403.37 | 1,362.28 | 1,803.10 |
| 5 | Total Comprehensive Income for the period | 511.13 | 363.75 | 1,402.59 | 1,385.45 | 1,942.14 |
| 6 | Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share) | 95.92 | 95.92 | 95.92 | 95.92 | 95.92 |
| 7 | Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date | | | | | 6,855.06 |
| 8 | Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised) | 5.51* | 4.44* | 14.63* | 14.20* | 18.80 |

| Sr. No. | Particulars | CONSOLIDATED (₹ in Crores) | | | | |
|---------|------------------------------------------------------------------|----------------------------|----------------------|----------------------|----------------------|--------------------|
| | | Quarter Ended | | Nine Months Ended | | Year Ended |
| | | 31.12.2017 Unaudited | 31.12.2016 Unaudited | 31.12.2017 Unaudited | 31.12.2016 Unaudited | 31.03.2017 Audited |
| 1 | Total income from operations (Refer Note 3) | 4,317.15 | 4,315.31 | 12,951.33 | 12,676.73 | 17,118.97 |
| 2 | Net Profit for the period (before exceptional items) | 858.55 | 717.45 | 2,284.87 | 2,236.60 | 2,933.67 |
| 3 | Net Profit for the period before tax | 858.55 | 717.45 | 2,284.87 | 2,236.60 | 2,933.67 |
| 4 | Net Profit for the period after tax | 567.21 | 489.31 | 1,601.61 | 1,536.63 | 2,016.24 |
| 5 | Total Comprehensive Income for the period | 493.95 | 339.74 | 1,559.57 | 1,468.45 | 2,023.92 |
| 6 | Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share) | 95.92 | 95.92 | 95.92 | 95.92 | 95.92 |
| 7 | Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date | | | | | 7,506.38 |
| 8 | Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised) | 5.78* | 4.86* | 16.24* | 15.40* | 20.22 |

Notes:

- The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 22nd January, 2018. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (<https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html>) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).
- The Standalone and Consolidated financial results, for the quarter and nine months ended 31st December, 2017 and 31st December, 2016 have been audited and subjected to limited review respectively, by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audit and limited review. The Standalone and Consolidated financial results, for the year ended 31st March, 2017 have been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audited financial results.
- Consequent to the introduction of Goods and Services Tax (GST) with effect from 1st July, 2017, Central Excise, Value Added Tax (VAT) etc. have been subsumed into GST. In accordance with Indian Accounting Standard - 18 on Revenue and Schedule III of the Companies Act, 2013, unlike Excise Duties, levies like GST, VAT etc. are not part of Total income from operations. Accordingly, the figures for the periods upto 30th June, 2017 are not strictly relatable to those thereafter. The following additional information is being provided to facilitate such understanding:

| | STANDALONE | | | | | CONSOLIDATED | | | | |
|------------------------------------------------------------------|---------------|------------|-------------------|------------|------------|---------------|------------|-------------------|------------|------------|
| | Quarter Ended | | Nine Months Ended | | Year Ended | Quarter Ended | | Nine Months Ended | | Year Ended |
| | 31.12.2017 | 31.12.2016 | 31.12.2017 | 31.12.2016 | 31.03.2017 | 31.12.2017 | 31.12.2016 | 31.12.2017 | 31.12.2016 | 31.03.2017 |
| Total income from operations (A) | 3,655.79 | 3,689.69 | 11,002.54 | 10,814.19 | 14,661.33 | 4,317.15 | 4,315.31 | 12,951.33 | 12,676.73 | 17,118.97 |
| Excise duty on sale (B) | - | 415.00 | 405.84 | 1,216.18 | 1,637.67 | - | 427.52 | 418.47 | 1,252.90 | 1,688.37 |
| Total income from operations excluding excise duty on sale (A-B) | 3,655.79 | 3,274.69 | 10,596.70 | 9,598.01 | 13,023.66 | 4,317.15 | 3,887.79 | 12,532.86 | 11,423.83 | 15,430.60 |

FOR AND ON BEHALF OF THE BOARD

K. B. S. ANAND
MANAGING DIRECTOR & CEO
DIN : 03518282

Date : 22nd January, 2018
Place : Mumbai

Jay on Budget

Will the FM break new ground for agriculture?
#AskJay

Send your Budget queries to [@bsindia](https://twitter.com/bsindia)

BUDGET INSIGHT OUT
2018-19

Budget 2018 is around the corner. Got a question about its impact on agriculture? Ask Jay, and the most interesting query will be answered in Business Standard.

Business Standard
Insight Out

www.business-standard.com

MAHAGENCO
Maharashtra State Engineering Corporation Ltd.

SHORT e-TENDER NOTICE

On line tenders are invited in two bids at O/o Chief Engineer (Const.), MSPGCL, Koradi.
Sale of bid document : From 23.01.18 to 12.02.18, 17:00 Hrs, **Tender fees :** Rs 1180.00/-
Last date of submission of bid : 13.02.18 Upto 15:00 Hrs.

| S N | Tender No. | Particulars of work | Est. Cost. | EMD |
|-----|------------|----------------------------------------------------------------------|-----------------|-------------|
| 1 | 63528 | Procurement of Testing Lab Equipment at SE (Testing) office, Koradi. | Rs. 76,271,10/- | Rs. 79771/- |

1. Further details pertaining to above tender is available on website <https://sets.mahagenco.in> 2. Any amendment to this notice and or notification of amendment in bidding document shall be notified on website <https://sets.mahagenco.in>. Potential bidders are requested to make a note of the same.

CHIEF ENGINEER (CONST.) MSPGCL, KORADI

NRGSB CO-OP. BANK LTD.
Recovery Dept : Gr. Floor, Bimal Apartment, Hindu Friends Society Road, Jogeshwari (E), Mumbai-400 060.
Tel. : 022- 2834 9616/28376816.

APPENDIX IV (RULE 8 (1))
PHYSICAL POSSESSION NOTICE
(FOR IMMOVABLE PROPERTY)

WHEREAS, the undersigned being the Authorised Officer of NRGSB Co-op. Bank Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Act, 2002 (SARFAESI) and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 21.10.2016 calling upon the borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the receipt of said notice.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned has taken **Physical Possession** of the property described herein below in exercise of the powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 19th January, 2018 u/sec. 14 of the SARFAESI Act.

The Borrowers' attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrowers/Mortgagors in particular and public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the NRGSB Co-op. Bank Ltd. for an amount mentioned below and interest thereon.

| Name of the Borrower/Mortgagor | Description of the Properties Mortgaged | Am't. Qs. as on 31.12.2017 (Rs. in lakhs) |
|---------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------|
| 1. Mrs. Taradevi Ramesh Jain 2. Mr. Ramesh Chhouthmal Jain | All that piece and parcel of Flat No. 1, admeasuring 540 sq.ft. built-up areas situated on Ground Floor, in the building known as "V. P. Anand Kanchan CHS. Ltd." constructed on a piece and parcel of land bearing C.T.S. No. 1259 site, lying and being at village Vile Parle in the registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban owned by Mrs. Taradevi Ramesh Jain & Mr. Ramesh Chhouthmal Jain. | 114.20 |

Sd/-
AUTHORISED OFFICER,
NRGSB Co-op. Bank Ltd.

Place : Mumbai.
Date : 23.01.2018.

BASSEIN CATHOLIC CO-OPERATIVE BANK LTD.
(SCHEDULED BANK)

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorised Officer of Bassein Catholic Co-operative Bank Ltd., Pappy, Vasai, Dist. Palghar, under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 09.05.2017 calling upon the Borrower, Mr. Santosh Tukaram Kajrokar and others to repay the amount mentioned in the said Notice, being Rs. 30,81,397/- (Rupees Thirty Lakhs Eighty One Thousand Three Hundred Ninety Seven Only) within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the Public in general, that the undersigned has taken the possession of property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 16th January, 2018.

The Borrower in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bassein Catholic Co-op. Bank for an amount of Rs. 30,01,397/- plus interest thereon and all other dues/charges.

| Sr. No. | Description of properties |
|---------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| 1 | Flat No. 305, 3rd Floor, Kanchan Janga CHS Ltd., Jesal Park, Navghar Road, Bhayander (East) Admeasuring 40.15 sq.mt. Built up |

Sd/-
Authorised Officer
Place :- Pappy, Vasai Bassein Catholic Co-operative Bank Ltd.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the general public at large that, **M/s. Shree Shiv Shakti Co-operative Housing Society Limited ("the Society/ owner")** bearing registration no. BOM/HSG/3027/1971, having its registered office, at Survey no. 20 (pt) CTS No. 509/1-A, Vaishpeta No. 1, Kurar Village, Malad (East), Mumbai 400097, is the owner of the plot of land bearing CTS No. 509/1-A of Revenue Village Kurar, Taluka Borivali, Mumbai Suburban District have executed development agreement with my client to redevelop the said property being described in the Schedule hereunder ("the Property"). The said agreement is still valid, legal, existing and subsisting.

ALL PERSONS including an individual, a Hindu undivided family, a company, banks, financial institutions/s, non-banking financial institutions/s, a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors are hereby cautioned not to deal and otherwise to enter into any transaction in respect of the Property or any part or portion thereof whether by way of sale, exchange, assignment, gift, bequest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, license, covenant, mortgage, encumbrance, lien, charge, trust, inheritance, succession, agreement, contract, memorandum of understanding, easement, right of way, occupation, possession, family arrangement, settlement, maintenance etc. without concurrence, no objection and/or written consent of my client.

HOWEVER, any person/s intends and otherwise desirous to deal and/or enter into any transaction with respect to said property without concurrence, no objection and/or written consent of my client, then such person/s shall do so at their own cost, risk and consequences and any such transaction/deal is not binding upon my client.

THE SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED TO:
(The Property)
All that piece and parcel of land bearing CTS No. 509/1-A of Revenue Village Kurar, Taluka Borivali, Mumbai Suburban District in admeasuring 18278.90 sq. mtrs. or thereabouts lying, being and situated at Vaishpeta No. 1, Kurar Village, Malad (East), Mumbai-400097, together with buildings/structures standing thereon, and bounded as follows:
On or towards the North : Land bearing CTS No. 509.
On or towards the South : Boundary of Revenue Village Malad.
On or towards the East : Boundary of Revenue Village Malad.
On or towards the West : land bearing CTS No. 508 and boundary of Revenue Village Malad.

Date : 22/01/2018
Sd/- **Kishor J. Hajare**
Advocate High Court (West), Palghar-401202.

REGD. A/D/DASTI/AFFIXATION/ BEAT OF DRUM & PUBLICATION / NOTICE BOARD OF DRT SALE PROCLAMATION
OFFICE OF THE RECOVERY OFFICER II DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI
5th FLOOR, SCINDIA HOUSE, N.M.MARG, BALLARD ESTATE, MUMBAI 400 001

R.P. NO. 354/2006 DATED : 18.01.2018
PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993
CENTRAL BANK OF INDIA (Byculla East Branch) Certificate Holders (Org. Applicants)
Vs. Certificate Debtors

MR. SURESH ATMARAM THAKUR & ANR.
CD - 1. Mr Suresh Atmaram Thakur, Flat No. 203, B-7, 2nd floor, Sector-6, Prashant Shanti Nagar, CHS Ltd. Shanti Nagar, Mira Road East, Dist. Thane - 401107 and A-104, Viman Darshan CHS. Ltd., Sahar Road, Andheri East, Mumbai 400 059 and Flat No. 304, 3rd floor, 'D' wing, Park CHS Ltd. Tuljaji Road, Nalasopara East, Taluka-Vasai, Dist. Thane.
CD - 2. Mr Harshwardhan Ramesh Kumbhani-1/12, Jivadaya Co-op. Society, Jivadaya Lane, Ghatkopar west, Mumbai 400086 and 6/52 Motibai Nagar No.1, Near Best Colony, Goregaon west, Mumbai 400 068 and 1658, GIDC, Savigon, Vapi, Gujarat.

Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No.II Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 200/2005 for recovery of Rs. 10,80,139/- with interest and costs from the Certificate Debtors and a sum of Rs.2574817.01/- is recoverable together with further interest, costs and charges as per the Recovery Certificate/Decree

And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the schedule below in satisfaction of the said certificate.

And whereas a sum of Rs. 2574817.01/- (Rupees Twenty Five Lakhs Seventy Four thousand Eight Hundred Seventeen & Ps. One only) along with pending-lit and further interest @ 9% p.a. with monthly rests from the date of filing of original application till payment and/or realization from CDs.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 23.02.2018 between 02.00 p.m. to 03.00 p.m. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s. C-1 India Private Limited <https://banksale.com> contact persons : Mr. Anand B. Bagul, Chief Manager, having his mobile No. 9930454321 & Shahjahan Kazi, Assistant Manager, having his phone No. 02222040604.

For Further details contact : Mr. Anand B. Bagul, Chief Manager, having his mobile No. 9930464321 & Shahjahan Kazi, Assistant Manager, having his phone No. 02222040604

The Sale will be of the property of the defendant above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot.

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.

No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions.

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation.

- The reserve price below which the property shall not be sold is Rs. 3260000/- (Rupees Thirty Two Lakhs Sixty Eight Thousand only).
- The amount by which the bid is to be increased shall be Rs.50000/- (Rupees Fifty Thousand only) in the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction.
- The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.
- The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD Amount Rs.3300000/- (Rupees Three Lakhs Thirty Thousand only) is payable by way of RTGS/NEFT in the Account No. 33301130839, Central Bank Of India, ARPM Branch, Fort, Mumbai IFSC Code No: CBIN0280606 of the Certificate Holder Bank at Mumbai. Attested photocopy of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offer. The offer for more than one property shall be made separately. The last date for submission of online offers along with EMD and the other information details is 20.02.2018 by 4.30 p.m. The physical inspection of the properties may be taken between 2.00 p.m. and 4.00 p.m. on date 16.02.2018 at the property site.
- The copy of PAN card, Address proof and identity proof, e-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation/ attorney of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the said service provider or CRB by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-II, DRT-II, Mumbai.
- The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M. in the said account as per detail mentioned in para 4 above.

| No. of Lots | Description of the property to be sold with the names of the co-owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners | Revenue assessed upon the property or any part thereof | Details of any other encumbrance to which property is liable | Claims, if any, which have been put forward to the property, and any other known particulars bearing on its nature and value |
|-------------|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------------------------|--------------------------------------------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| 1. | 2. | 3. | 4. | 5. |
| Lot No. | Flat No.304, 3rd Floor, 'D' Wing, Damodar Park, CHS. Ltd., Tuljaji Road, Nalasopara (East) Taluka-1, Vasai, District-Thane, belonging to Defendant No.1. | Not Available | Mortgaged Property | Not Available |

Given under my hand and seal of this 18th day of January, 2018.
Sd/-
(R.S. JAGATKAR)
RECOVERY OFFICER-II,
DRT-II, MUMBAI

Ecoreco
Eco Recycling Limited
Give your e-waste to the best

ECO RECYCLING LIMITED
CIN: L74120MH1994PLC079971
Regd. office: 422, 4th Floor, The Summit Business Bay, Near Cine Max Theatre, Andheri Kurla Road, Near Gurananak Pump, Andheri (E), Mumbai - 400 093.

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 31st December, 2017
(Rs. in thousands)

| Sr. No. | Particulars | Unaudited | | |
|---------|--------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------|-----------------------------|--------------------------|
| | | Quarter ended 31/12/2017 | Nine Month ended 31/12/2017 | Quarter ended 31/12/2016 |
| 1 | Total Income from Operations | 24,849 | 88,726 | 151,438 |
| 2 | Net Profit/(Loss) for the period/year before tax and exceptional items | 1,310 | 9,690 | (21,759) |
| 3 | Net Profit/(Loss) for the period/year before tax but after extraordinary items | 1,310 | 9,690 | (21,759) |
| 4 | Net Profit/(Loss) for the period/year after tax and extraordinary items | 1,310 | 9,690 | (21,759) |
| 5 | Total Comprehensive Income for the period/year | 14,605 | 34,266 | (26,135) |
| 6 | Paid-up Equity Share Capital | 175,425 | 175,425 | 175,425 |
| 7 | Reserves (excluding revaluation reserve) | | | |
| 8 | * Earnings per share before and after Extraordinary Item (Face Value of Rs.10/- each), Basic & Diluted | 0.83 | 1.95 | (1.49) |

* Not annualized in respect of Quarterly Results

Note:
The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and company's website (www.ecoreco.com).

For Eco Recycling Limited
Shashank Soni
Executive Director

Mumbai
20th January, 2018

MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
(A Govt. of Maharashtra Undertaking)
New MMRDA Building, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.
Tel: 002-26594000, Fax: 002-26591264, Website : <https://mmrda.maharashtra.gov.in>

NOTICE

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
No. : SROT/2806/AKBSNA/DP-MODIFICATION/102/2018.

WHEREAS, the Govt. of Maharashtra has appointed the Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to as "the said Authority") established under the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974, (Maharashtra-IV of 1975) to be the Special Planning Authority for the "Kalyan Complex Notified Area" by the Urban Development and Public Health Department Notification No.TPB-1275/1199/UD-8, dated 15th March, 1976 promulgated in exercise of its powers conferred by Section 40 (1) (c) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. (hereinafter referred to as "the said Act");

AND WHEREAS, the Govt. of Maharashtra, Urban Development Department by its Notification No. TPS - 1200/1957/CR-32/2001/UD-12, dated 22nd March, 2001 has changed the name of the Kalyan Complex Notified Area as "Ullhasnagar, Ambarnath, Kulgaon-Badlapur & Surrounding Notified Area";

AND WHEREAS, the Govt. of Maharashtra, Urban Development Department by its Notification No.TPS-1202/806/CR-83/2002/UD-12, dated 26th October, 2004 excluded the area within the jurisdiction of Ullhasnagar Municipal Corporation from "Ullhasnagar, Ambarnath, Kulgaon-Badlapur & Surrounding Notified Area" and name of the said Notified Area is changed to "Ambarnath, Kulgaon-Badlapur & Surrounding Notified Area" (hereinafter referred to as "the said Notified Area");

AND WHEREAS, the Govt. of Maharashtra, Urban Development Department by its Notification No.TPS-1204/941/CR-163/04/UD-12, dated 25th July, 2005 has sanctioned the Development Plan along with Development Control Regulations for the said Notified Area & published certain parts in the form of E.P.(Excluded Parts);

AND WHEREAS, the Govt. of Maharashtra, in Urban Development Department by its Notification No.TPS-1204/941/CR-163/04/(Part-II)/UD-12, dated 11th August, 2008 has sanctioned the E.P. (Excluded Parts) for the said Notified Area;

AND WHEREAS, the Govt. of Maharashtra in Urban Development Department issued its directives bearing no. दिप्रोस - 1215/97/अनुपचार/अ.क्र.222/16/नं-12 dated 26th October 2017. As per these directives, the said planning authority shall submit the proposal to Government for sanctioning the modification indicating the alignment of Multimodal Corridor from Virar to Alibag on the map of Sanctioned Development Plan by completing the statutory procedure as per section 37(1) of the said Act and the notice of the said modification proposal shall be published in the Government Gazette within 90 days from the date of above directives.

AND WHEREAS, the Authority in its 144th meeting held on 12th January, 2018 has accorded its approval to initiate the procedure u/s 37(1) of the said Act for carrying out modification to the Sanctioned Development Plan of the said Notified Area for indicating the alignment of Multimodal Corridor from Virar to Alibag on the map of Sanctioned Development Plan as shown on part plan of Sanctioned Development Plan of the said Notified Area (hereinafter referred to as "the said modification").

AND WHEREAS, as per the Authority's approval, in exercise of the powers under the MMRDA Act, 1974 has authorized the Metropolitan Commissioner to carry out all the statutory procedure u/s 37 of the said Act viz. publication of Notice for inviting suggestion/objection from public, to submit the said modification proposal to the Govt and to carry out all required necessary action under the said Act;

NOW THEREFORE, this notice is hereby published under Section 37 of the said Act for inviting suggestions and/or objections from public for carrying out modification to the Sanctioned Development Plan of the said Notified Area for indicating the alignment of Multimodal Corridor from Virar to Alibag on the map of Sanctioned Development Plan. The part plan of the sanctioned development Plan showing the said modification is kept for inspection of the public in the following offices during office hours.

| | |
|----------------------------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| 1. The Chief, Planning Division, New MMRDA Building, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. | 3. The Senior Planner, MMRDA, Sub-Regional Office, Multipurpose Hall, 2 nd Floor, Besides Oswal Park, Pokharan Road 2, Majiwada Thane (W) 400 601. |
| 2. The Collector, Thane, Collector Office, Near Court Naka, Thane (W): 400 601. | 4. The Tahsildar, Tahsildar Office, Ambarnath, Kalyan-Badlapur Road, Ambarnath - 421501. |

The suggestions and/or objections received in this regard in writing to the Senior Planner, MMRDA Sub-Regional Office, Multipurpose Hall, 2nd Floor, Besides Oswal Park, Pokharan Road 2, Majiwada, Thane (W) 400601 within 30 (thirty) days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be considered. The Notice and part plan of the sanctioned Development Plan showing the said modification is also available on MMRDA's website at <https://mmrda.maharashtra.gov.in>

(U. P. S. Madan)
Metropolitan Commissioner,
MMRDA.

Date : 19/01/2018
Place : Mumbai

NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate for 332 Equity Shares bearing Certificate No. 2024087, Folio No. S014245 and Distinctive Nos. 7509255 to 7509586 of Mahindra & Mahindra Ltd. standing in the name of Samiro D Souza has been lost or mislaid and the undersigned has applied to the company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office: Gateway building, Apollo Bunder, Mumbai, 400 001 within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s).

Date: 16/01/2018
Name of the Share Holder
Samiro D Souza

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO PUBLIC that my client, Mr. Shekhar Murlidhar Wagh, of Palghar, Thane, intends to purchase and acquire from the members/owners, Mr. Arun Purshottam Mehta and Mrs. Jyoti Rameshchandra Mehta, nominee, the only legal heir of, Co-owner/member of late Champaben Dwarkadas Mehta of Mumbai, their right, title, share and interest in respect of Property being, **Flat No. B-1807, Shreeji Villa, Mahim (W) Mumbai-400 016** (as described in the Schedule below and hereafter called the said Property).

ALL PERSONS, having any claim/objection in respect thereof by way of sale, development, partnership, exchange, gift, mortgage, loan, borrowing, charge, trust inheritance, possession, lease, lien, leave and license, muniment or otherwise howsoever in respect of the said Property are hereby requested to inform the same in writing to the undersigned, together with the copy of documents of claims, having his office at address mentioned below, within 14 Days from the date hereof, failing which, the claim or claims, if any, of such person or persons in respect of the said Property will be considered to have been waived and/or abandoned.

The Schedule of the Property above referred to
Flat No. B-1807, 18th Floor, B-Wing, Shreeji Villa CHSL, Final Plot No. 150 TPS-III of Mahim Division, situated at, T. H. Kataria Marg, Mahim (W), Mumbai-400 016.

Dated : 23th day of January, 2018.
Mr. S. A. Shaikh & Associates
Advocates, Solicitors and Notary
Shop No. 13, Nalwala Building, 110, V. S. Marg, Mahim, Mumbai-16
Mobile : 98201 31867.
Off. : 022 2444 6658.

asianpaints

Asian Paints Limited
Regd. Office: 6A Shantinagar, Santacruz (E), Mumbai-400 055
Tel. No.: (022) 6218 1000 | Fax No.: (022) 6218 1111 | Website: www.asianpaints.com
Email: investor.relations@asianpaints.com | CIN : L24220MH1945PLC004598

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2017

| Sr. No. | Particulars | STANDALONE (₹ in Crores) | | | | |
|---------|------------------------------------------------------------------|--------------------------|--------------------|--------------------|--------------------|--------------------|
| | | Quarter Ended | | Nine Months Ended | | Year Ended |
| | | 31.12.2017 Audited | 31.12.2016 Audited | 31.12.2017 Audited | 31.12.2016 Audited | 31.03.2017 Audited |
| 1 | Total income from operations (Refer Note 3) | 3,655.79 | 3,689.69 | 11,002.54 | 10,814.19 | 14,661.33 |
| 2 | Net Profit for the period (before exceptional items) | 803.12 | 644.15 | 2,108.11 | 2,013.40 | 2,658.05 |
| 3 | Net Profit for the period before tax | 803.12 | 644.15 | 2,108.11 | 2,013.40 | 2,658.05 |
| 4 | Net Profit for the period after tax | 528.97 | 425.83 | 1,403.37 | 1,362.28 | 1,803.10 |
| 5 | Total Comprehensive Income for the period | 511.13 | 363.75 | 1,402.59 | 1,385.45 | 1,942.14 |
| 6 | Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share) | 95.92 | 95.92 | 95.92 | 95.92 | 95.92 |
| 7 | Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date | | | | | 6,855.06 |
| 8 | Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised) | 5.51* | 4.44* | 14.63* | 14.20* | 18.80 |

| Sr. No. | Particulars | CONSOLIDATED (₹ in Crores) | | | | |
|---------|------------------------------------------------------------------|----------------------------|----------------------|----------------------|----------------------|--------------------|
| | | Quarter Ended | | Nine Months Ended | | Year Ended |
| | | 31.12.2017 Unaudited | 31.12.2016 Unaudited | 31.12.2017 Unaudited | 31.12.2016 Unaudited | 31.03.2017 Audited |
| 1 | Total income from operations (Refer Note 3) | 4,317.15 | 4,315.31 | 12,951.33 | 12,676.73 | 17,118.97 |
| 2 | Net Profit for the period (before exceptional items) | 858.55 | 717.45 | 2,284.87 | 2,236.60 | 2,933.67 |
| 3 | Net Profit for the period before tax | 858.55 | 717.45 | 2,284.87 | 2,236.60 | 2,933.67 |
| 4 | Net Profit for the period after tax | 567.21 | 489.31 | 1,601.61 | 1,536.63 | 2,016.24 |
| 5 | Total Comprehensive Income for the period | 493.95 | 339.74 | 1,559.57 | 1,468.45 | 2,023.92 |
| 6 | Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share) | 95.92 | 95.92 | 95.92 | 95.92 | 95.92 |
| 7 | Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date | | | | | 7,506.38 |
| 8 | Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised) | 5.78* | 4.86* | 16.24* | 15.40* | 20.22 |

Notes:

- The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 22nd January, 2018. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (<https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html>) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).
- The Standalone and Consolidated financial results, for the quarter and nine months ended 31st December, 2017 and 31st December, 2016 have been audited and subjected to limited review respectively, by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audit and limited review. The Standalone and Consolidated financial results, for the year ended 31st March, 2017 have been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audited financial results.
- Consequent to the introduction of Goods and Services Tax (GST) with effect from 1st July, 2017, Central Excise, Value Added Tax (VAT) etc. have been subsumed into GST. In accordance with Indian Accounting Standard - 18 on Revenue and Schedule III of the Companies Act, 2013, unlike Excise Duties, levies like GST, VAT etc. are not part of Total income from operations. Accordingly, the figures for the periods upto 30th June, 2017 are not strictly comparable to those thereafter. The following additional information is being provided to facilitate such understanding:

| | STANDALONE | | | | | CONSOLIDATED | | | | |
|------------------------------------------------------------------|---------------|------------|-------------------|------------|------------|---------------|------------|-------------------|------------|------------|
| | Quarter Ended | | Nine Months Ended | | Year Ended | Quarter Ended | | Nine Months Ended | | Year Ended |
| | 31.12.2017 | 31.12.2016 | 31.12.2017 | 31.12.2016 | 31.03.2017 | 31.12.2017 | 31.12.2016 | 31.12.2016 | 31.12.2016 | 31.03.2017 |
| Total income from operations (A) | 3,655.79 | 3,689.69 | 11,002.54 | 10,814.19 | 14,661.33 | 4,317.15 | 4,315.31 | 12,951.33 | 12,676.73 | 17,118.97 |
| Excise duty on sale (B) | - | 415.00 | 405.84 | 1,216.18 | 1,637.67 | - | 427.52 | 418.47 | 1,252.90 | 1,688.37 |
| Total income from operations excluding excise duty on sale (A-B) | 3,655.79 | 3,274.69 | 10,596.70 | 9,598.01 | 13,023.66 | 4,317.15 | 3,887.79 | 12,532.86 | 11,423.83 | 15,430.60 |

FOR AND ON BEHALF OF THE BOARD
K. B. S. ANAND
MANAGING DIRECTOR & CEO
DIN : 03518282

Date : 22nd January, 2018
Place : Mumbai



जयसिंध डायस्टफ (इंडिया) लिमिटेड

सीआयएन-एल२४१एमएच१९८५पीएलसी०३५६५६
नॉंदणीकृत कार्यालय: ३०१, सुमेरु केंद्र, पी. बी. मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०१८
दूर. क्र. ११ २३३०४२ २०४८ फॅक्स : ११ २२ ३०४२ ३४३४
संकेतस्थळ : www.jaysynth.com ई-मेल: jsec@jaysynth.com

०५/२०१७-१८ च्या संचालक मंडळाच्या सभेची सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५
अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते की, जयसिंध डायस्टफ (इंडिया) लिमिटेडची

जाहीर सूचना

याद्वारे सामान्य सर्वसामान्य जनतेला कळविण्यात येते की, मे. श्री. शिवशंती को-
ऑपरेटिव्ह हाऊसिंग लिमिटेड (सोसायटी/मालक) धारक नोंदीकृत क्र.
बी०एम/एचएससी/३०२७/१९७१, चे नोंदीकृत कार्यालय, सर्व्हे क्र. २० (मा),
सीटीएस क्र. ५०९/१-ए, वैशालपडा क्र. १, कुरार गाव, मालाड (पूर्व), मुंबई-
४०००९७, हे जमिनीचा प्लॉट भाग सीटीएस क्र. ५०९/१-ए महसूल गाव कुरार,
ता. कुरार, जिल्हा ठाणे, मुंबई उपनगर जिल्हा आमच्या अशिलासोबत खालील परिशिष्टामध्ये
वर्णन केलेल्या मालमतेचे 'मालमत्ता' विकास काराग्रह पुनर्विक्रमासाठी करत आहे.

वक्रांगी लिमिटेड

वक्रांगी कॉर्पोरेट हाऊस, प्लॉट क्र. १३, रोड क्र. १६, एम.आय.डी.सी., मरोळ,
अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, भारत.
सीआयएन: ६५१९९एमएच१९९०पीएलसी०५६६६६९,
दूरध्वनी: ०२२ ६७७६ ६१००/२८५० ३४२१, फॅक्स: ०२२-२८५० २०१७.

३१ डिसेंबर, २०१७ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिष्कृत एकत्रित वित्तीय निष्कर्ष

Table with 5 columns: अ. क्र., तपशील, संपलेली तिमाही, संपलेले नऊ महिने, संपलेले वर्ष. Rows include प्रवृत्तानतून एकूण उत्पन्न, कालावधीसाठी (कर, अपवादाल्पक आणि/किंवा अन्यसाधारण बाबींपूर्वी) निव्वळ नफा/(तोटा), कर्पणीय कालावधीसाठी (अपवादाल्पक आणि/किंवा अन्यसाधारण बाबींनंतर) निव्वळ नफा/(तोटा), करोतर कालावधीसाठी (अपवादाल्पक आणि/किंवा अन्यसाधारण बाबींनंतर) निव्वळ नफा/(तोटा), कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोतर) नफा/(तोटा) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करोतर) धरून), समभाग भांडवल, राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंददात दाखवल्याप्रमाणे) पुनर्मूल्यांकित राखीव वगळून, प्रति समभाग प्रामां (प्रत्येकी रु. १/- चे) खंडित आणि अखंडित प्रवृत्तानंसाठी, मूलभूत, सौम्यिकृत.

टिपा:
१. वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने मंजूर करून पुनर्विलोकित केले आणि शिफारस केली व योग्यवार, २२ जानेवारी, २०१८ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुरी दिली. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे आणि अनर्हताकारी अहवाल दिला.
२. ३१ डिसेंबर, २०१७ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकत्रित वित्तीय विवरणे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित कंपनीचे (इंडिया अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स) रूळ, २०१५ (इंडिएस) नुसार बनवली आहेत.
३. (ए) ३१ डिसेंबर, २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीची अलिप्त उलाढाल रु. १७७००.८३ लाख, कर्पणीय नफा/(तोटा) रु. ३५२४३.४२ लाख आणि करोतर नफा/(तोटा) रु. २३६७४.८२ लाख आहे.
(बी) ३१ डिसेंबर, २०१७ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी कंपनीची अलिप्त उलाढाल रु. ४५६३००.९३ लाख, कर्पणीय नफा/(तोटा) रु. ३५२४३.४२ लाख आणि करोतर नफा/(तोटा) रु. ५९१६०.५९ लाख आहे.
४. १३ नोव्हेंबर, २०१७ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुरीला अनुसरून, कंपनीने कंपनीच्या सर्वसाधारण राखीवच्या भांडवलीकरणतून बोनस समभाग म्हणून बुक क्लोजर तारखे रोजीस समभागांच्या पात्र धारकांना प्रत्येकी रु. १ चे ५२.९४,०९,५४५/- संपूर्ण भ्रगा झालेले समभाग निर्गमित करून वाटले. त्यानुसार, ३० सप्टेंबर, २०१७ रोजी संलग्न तिमाही/तारखेपर्यंत वर्षासाठी प्रति समभाग प्राप्तीला इंड एएस-३ नुसार उपरोक्त बोनस शोअर्सना परिणाम स्वरूप देण्याकरिता पुनर्रचित केले आहे.
५. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही आणि तारखेपर्यंत वर्षांच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि तारखेपर्यंत वर्षांचे वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण संबंधित स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.vakrangee.in वर उपलब्ध आहे.
६. आवश्यकतेनुसार मागील तिमाहीची आकडेवारी पुनर्रचित आणि पुनर्रचित केली आहे.

मंडळाच्यावतीने आणि साठी
दिनेश नंदवाना
व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ
(सीआयएन:००६२५३२)



स्ट्रेट असेट मॅनेजमेंट शाखा-II, मुंबई

प्राधिकृत अधिकार्यांचे तपशील: शाखेचा पत्ता: स्ट्रेट असेट मॅनेजमेंट शाखा II,
ई-मेल आयडी: शाखेचा पत्ता: स्ट्रेट असेट मॅनेजमेंट शाखा II,
रु. १३, १७, २१, २५, २९, ३३, ३७, ४१, ४५, ४९, ५३, ५७, ६१, ६५, ६९, ७३, ७७, ८१, ८५, ८९, ९३, ९७, १०१, १०५, १०९, ११३, ११७, १२१, १२५, १२९, १३३, १३७, १४१, १४५, १४९, १५३, १५७, १६१, १६५, १६९, १७३, १७७, १८१, १८५, १८९, १९३, १९७, २०१, २०५, २०९, २१३, २१७, २२१, २२५, २२९, २३३, २३७, २४१, २४५, २४९, २५३, २५७, २६१, २६५, २६९, २७३, २७७, २८१, २८५, २८९, २९३, २९७, ३०१, ३०५, ३०९, ३१३, ३१७, ३२१, ३२५, ३२९, ३३३, ३३७, ३४१, ३४५, ३४९, ३५३, ३५७, ३६१, ३६५, ३६९, ३७३, ३७७, ३८१, ३८५, ३८९, ३९३, ३९७, ४०१, ४०५, ४०९, ४१३, ४१७, ४२१, ४२५, ४२९, ४३३, ४३७, ४४१, ४४५, ४४९, ४५३, ४५७, ४६१, ४६५, ४६९, ४७३, ४७७, ४८१, ४८५, ४८९, ४९३, ४९७, ५०१, ५०५, ५०९, ५१३, ५१७, ५२१, ५२५, ५२९, ५३३, ५३७, ५४१, ५४५, ५४९, ५५३, ५५७, ५६१, ५६५, ५६९, ५७३, ५७७, ५८१, ५८५, ५८९, ५९३, ५९७, ६०१, ६०५, ६०९, ६१३, ६१७, ६२१, ६२५, ६२९, ६३३, ६३७, ६४१, ६४५, ६४९, ६५३, ६५७, ६६१, ६६५, ६६९, ६७३, ६७७, ६८१, ६८५, ६८९, ६९३, ६९७, ७०१, ७०५, ७०९, ७१३, ७१७, ७२१, ७२५, ७२९, ७३३, ७३७, ७४१, ७४५, ७४९, ७५३, ७५७, ७६१, ७६५, ७६९, ७७३, ७७७, ७८१, ७८५, ७८९, ७९३, ७९७, ८०१, ८०५, ८०९, ८१३, ८१७, ८२१, ८२५, ८२९, ८३३, ८३७, ८४१, ८४५, ८४९, ८५३, ८५७, ८६१, ८६५, ८६९, ८७३, ८७७, ८८१, ८८५, ८८९, ८९३, ८९७, ९०१, ९०५, ९०९, ९१३, ९१७, ९२१, ९२५, ९२९, ९३३, ९३७, ९४१, ९४५, ९४९, ९५३, ९५७, ९६१, ९६५, ९६९, ९७३, ९७७, ९८१, ९८५, ९८९, ९९३, ९९७, १००१, १००५, १००९, १०१३, १०१७, १०२१, १०२५, १०२९, १०३३, १०३७, १०४१, १०४५, १०४९, १०५३, १०५७, १०६१, १०६५, १०६९, १०७३, १०७७, १०८१, १०८५, १०८९, १०९३, १०९७, ११०१, ११०५, ११०९, १११३, १११७, ११२१, ११२५, ११२९, ११३३, ११३७, ११४१, ११४५, ११४९, ११५३, ११५७, ११६१, ११६५, ११६९, ११७३, ११७७, ११८१, ११८५, ११८९, ११९३, ११९७, १२०१, १२०५, १२०९, १२१३, १२१७, १२२१, १२२५, १२२९, १२३३, १२३७, १२४१, १२४५, १२४९, १२५३, १२५७, १२६१, १२६५, १२६९, १२७३, १२७७, १२८१, १२८५, १२८९, १२९३, १२९७, १३०१, १३०५, १३०९, १३१३, १३१७, १३२१, १३२५, १३२९, १३३३, १३३७, १३४१, १३४५, १३४९, १३५३, १३५७, १३६१, १३६५, १३६९, १३७३, १३७७, १३८१, १३८५, १३८९, १३९३, १३९७, १४०१, १४०५, १४०९, १४१३, १४१७, १४२१, १४२५, १४२९, १४३३, १४३७, १४४१, १४४५, १४४९, १४५३, १४५७, १४६१, १४६५, १४६९, १४७३, १४७७, १४८१, १४८५, १४८९, १४९३, १४९७, १५०१, १५०५, १५०९, १५१३, १५१७, १५२१, १५२५, १५२९, १५३३, १५३७, १५४१, १५४५, १५४९, १५५३, १५५७, १५६१, १५६५, १५६९, १५७३, १५७७, १५८१, १५८५, १५८९, १५९३, १५९७, १६०१, १६०५, १६०९, १६१३, १६१७, १६२१, १६२५, १६२९, १६३३, १६३७, १६४१, १६४५, १६४९, १६५३, १६५७, १६६१, १६६५, १६६९, १६७३, १६७७, १६८१, १६८५, १६८९, १६९३, १६९७, १७०१, १७०५, १७०९, १७१३, १७१७, १७२१, १७२५, १७२९, १७३३, १७३७, १७४१, १७४५, १७४९, १७५३, १७५७, १७६१, १७६५, १७६९, १७७३, १७७७, १७८१, १७८५, १७८९, १७९३, १७९७, १८०१, १८०५, १८०९, १८१३, १८१७, १८२१, १८२५, १८२९, १८३३, १८३७, १८४१, १८४५, १८४९, १८५३, १८५७, १८६१, १८६५, १८६९, १८७३, १८७७, १८८१, १८८५, १८८९, १८९३, १८९७, १९०१, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५, १९२९, १९३३, १९३७, १९४१, १९४५, १९४९, १९५३, १९५७, १९६१, १९६५, १९६९, १९७३, १९७७, १९८१, १९८५, १९८९, १९९३, १९९७, २००१, २००५, २००९, २०१३, २०१७, २०२१, २०२५, २०२९, २०३३, २०३७, २०४१, २०४५, २०४९, २०५३, २०५७, २०६१, २०६५, २०६९, २०७३, २०७७, २०८१, २०८५, २०८९, २०९३, २०९७, २१०१, २१०५, २१०९, २११३, २११७, २१२१, २१२५, २१२९, २१३३, २१३७, २१४१, २१४५, २१४९, २१५३, २१५७, २१६१, २१६५, २१६९, २१७३, २१७७, २१८१, २१८५, २१८९, २१९३, २१९७, २२०१, २२०५, २२०९, २२१३, २२१७, २२२१, २२२५, २२२९, २२३३, २२३७, २२४१, २२४५, २२४९, २२५३, २२५७, २२६१, २२६५, २२६९, २२७३, २२७७, २२८१, २२८५, २२८९, २२९३, २२९७, २३०१, २३०५, २३०९, २३१३, २३१७, २३२१, २३२५, २३२९, २३३३, २३३७, २३४१, २३४५, २३४९, २३५३, २३५७, २३६१, २३६५, २३६९, २३७३, २३७७, २३८१, २३८५, २३८९, २३९३, २३९७, २४०१, २४०५, २४०९, २४१३, २४१७, २४२१, २४२५, २४२९, २४३३, २४३७, २४४१, २४४५, २४४९, २४५३, २४५७, २४६१, २४६५, २४६९, २४७३, २४७७, २४८१, २४८५, २४८९, २४९३, २४९७, २५०१, २५०५, २५०९, २५१३, २५१७, २५२१, २५२५, २५२९, २५३३, २५३७, २५४१, २५४५, २५४९, २५५३, २५५७, २५६१, २५६५, २५६९, २५७३, २५७७, २५८१, २५८५, २५८९, २५९३, २५९७, २६०१, २६०५, २६०९, २६१३, २६१७, २६२१, २६२५, २६२९, २६३३, २६३७, २६४१, २६४५, २६४९, २६५३, २६५७, २६६१, २६६५, २६६९, २६७३, २६७७, २६८१, २६८५, २६८९, २६९३, २६९७, २७०१, २७०५, २७०९, २७१३, २७१७, २७२१, २७२५, २७२९, २७३३, २७३७, २७४१, २७४५, २७४९, २७५३, २७५७, २७६१, २७६५, २७६९, २७७३, २७७७, २७८१, २७८५, २७८९, २७९३, २७९७, २८०१, २८०५, २८०९, २८१३, २८१७, २८२१, २८२५, २८२९, २८३३, २८३७, २८४१, २८४५, २८४९, २८५३, २८५७, २८६१, २८६५, २८६९, २८७३, २८७७, २८८१, २८८५, २८८९, २८९३, २८९७, २९०१, २९०५, २९०९, २९१३, २९१७, २९२१, २९२५, २९२९, २९३३, २९३७, २९४१, २९४५, २९४९, २९५३, २९५७, २९६१, २९६५, २९६९, २९७३, २९७७, २९८१, २९८५, २९८९, २९९३, २९९७, ३००१, ३००५, ३००९, ३०१३, ३०१७, ३०२१, ३०२५, ३०२९, ३०३३, ३०३७, ३०४१, ३०४५, ३०४९, ३०५३, ३०५७, ३०६१, ३०६५, ३०६९, ३०७३, ३०७७, ३०८१, ३०८५, ३०८९, ३०९३, ३०९७, ३१०१, ३१०५, ३१०९, ३११३, ३११७, ३१२१, ३१२५, ३१२९, ३१३३, ३१३७, ३१४१, ३१४५, ३१४९, ३१५३, ३१५७, ३१६१, ३१६५, ३१६९, ३१७३, ३१७७, ३१८१, ३१८५, ३१८९, ३१९३, ३१९७, ३२०१, ३२०५, ३२०९, ३२१३, ३२१७, ३२२१, ३२२५, ३२२९, ३२३३, ३२३७, ३२४१, ३२४५, ३२४९, ३२५३, ३२५७, ३२६१, ३२६५, ३२६९, ३२७३, ३२७७, ३२८१, ३२८५, ३२८९, ३२९३, ३२९७, ३३०१, ३३०५, ३३०९, ३३१३, ३३१७, ३३२१, ३३२५, ३३२९, ३३३३, ३३३७, ३३४१, ३३४५, ३३४९, ३३५३, ३३५७, ३३६१, ३३६५, ३३६९, ३३७३, ३३७७, ३३८१, ३३८५, ३३८९, ३३९३, ३३९७, ३४०१, ३४०५, ३४०९, ३४१३, ३४१७, ३४२१, ३४२५, ३४२९, ३४३३, ३४३७, ३४४१, ३४४५, ३४४९, ३४५३, ३४५७, ३४६१, ३४६५, ३४६९, ३४७३, ३४७७, ३४८१, ३४८५, ३४८९, ३४९३, ३४९७, ३५०१, ३५०५, ३५०९, ३५१३, ३५१७, ३५२१, ३५२५, ३५२९, ३५३३, ३५३७, ३५४१, ३५४५, ३५४९, ३५५३, ३५५७, ३५६१, ३५६५, ३५६९, ३५७३, ३५७७, ३५८१, ३५८५, ३५८९, ३५९३, ३५९७, ३६०१, ३६०५, ३६०९, ३६१३, ३६१७, ३६२१, ३६२५, ३६२९, ३६३३, ३६३७, ३६४१, ३६४५, ३६४९, ३६५३, ३६५७, ३६६१, ३६६५, ३६६९, ३६७३, ३६७७, ३६८१, ३६८५, ३६८९, ३६९३, ३६९७, ३७०१, ३७०५, ३७०९, ३७१३, ३७१७, ३७२१, ३७२५, ३७२९, ३७३३, ३७३७, ३७४१, ३७४५, ३७४९, ३७५३, ३७५७, ३७६१, ३७६५, ३७६९, ३७७३, ३७७७, ३७८१, ३७८५, ३७८९, ३७९३, ३७९७, ३८०१, ३८०५, ३८०९, ३८१३, ३८१७, ३८२१, ३८२५, ३८२९, ३८३३, ३८३७, ३८४१, ३८४५, ३८४९, ३८५३, ३८५७, ३८६१, ३८६५, ३८६९, ३८७३, ३८७७, ३८८१, ३८८५, ३८८९, ३८९३, ३८९७, ३९०१, ३९०५, ३९०९, ३९१३, ३९१७, ३९२१, ३९२५, ३९२९, ३९३३, ३९३७, ३९४१, ३९४५, ३९४९, ३९५३, ३९५७, ३९६१, ३९६५, ३९६९, ३९७३, ३९७७, ३९८१, ३९८५, ३९८९, ३

